

**मराठी भाषा संवर्धन पुरस्कार जाहीर  
करण्याबाबत.**

**महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग**

शासन निर्णय क्रमांक: भासंपु-२०१६/प्र.क्र.२६/२०१६/भाषा-३,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
तारीख : २३ फेब्रुवारी, २०१६.

**वाचा :-** मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.भासंपु-२०१६/प्र.क्र.२६/२०१६/भाषा-३,  
दिनांक १८ फेब्रुवारी, २०१६.

**प्रस्तावना :-**

संदर्भाधीन दिनांक १८ फेब्रुवारी, २०१६ च्या शासन निर्णयान्वये राज्य मराठी विकास संस्थेमार्फत, मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस “भाषा संवर्धन पुरस्कार” प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ.अशोक केळकर यांचे नावे “मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार” व कवितेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांवरील आबालवृद्धांपर्यंत सहजसोप्या भाषेत मराठी भाषा संवर्धनाचे लक्षणीय कार्य केलेल्या कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे नावे “मराठी भाषा संवर्धक पुरस्कार” जाहीर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

मराठी भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्याकरीता संदर्भाधीन शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या समितीच्या निर्णयानुसार सन २०१५ या वर्षाचा “डॉ.अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार” डॉ. मॅक्सीन बर्नसन, फलटण (सध्या वास्तव्य हैद्राबाद) यांना व “कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार” श्रीमती बेबीताई गायकवाड, अहमदनगर यांना प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रु.१,००,०००/- ( रुपये एक लक्ष फक्त ) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

३. या प्रीत्यर्थ होणारा खर्च मागणी क्रमांक झेडएफ-०२, मुख्य लेखाशीर्ष, २२०५, कला व संस्कृती (०२) योजनांतर्गत योजना (०२) (०१) राज्य मराठी विकास संस्था (२२०५ ३२०५) या लेखाशीर्षाखाली मंजूर होणाऱ्या अनुदानातून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०२२४१५२५४१६३३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
३. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,
४. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
५. महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
७. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
८. प्रधान सचिव (मराठी भाषा विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
९. संचालक (माहिती व वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
१०. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
११. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१२. संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
१३. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१४. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१५. सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१६. भाषा - ३ (संग्रहार्थ).